

धुळे (साक्री रोड), ता.साक्री, जि. धुळे येथील
आदिवासी मुलीचे शासकीय वसतीगृह
इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास
प्रशासकीय मान्यता देणेबाबत..

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग,

शासन निर्णय क्रमांक : शावगृ-२०१२/प्र.क्र.४५/ का. १२

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : २६ मार्च, २०१२.

वाचा :- आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्रमांक शाआवबां २०१०/प्र.क्र.३२/का.८(२),
दिनांक २०.१.२०१२.

प्रस्तावना : आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी उपरोक्त पत्रान्वये सादर केलेल्या धुळे (साक्री रोड), ता.साक्री, जि. धुळे येथील २५० क्षमतेच्या आदिवासी मुलीच्या शासकीय वसतीगृहाच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय : आदिवासी मुलीचे शासकीय वसतीगृह धुळे (साक्री रोड), ता.साक्री, जि. धुळे (२५० क्षमता) या वसतीगृहाच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी रुपये ६,३१,४९,४९२/- (अक्षरी रुपये सहा कोटी एकतीस लाख एकोणपन्नास हजार चारशे ब्यान्नव फक्त) इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास खालील अटीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

१) सादर बांधकामाची प्रक्रिया तात्काळ सुरु करण्यात यावी.

२) माडणी नकाशा तसेच विस्तृत नकाशास वास्तुविशारदांकडून मंजूरी घेऊनच बांधकाम सुरु करावे व शासनपत्र क्र. शाआशा-२०१०/प्र.क्र.२०७/का.१२ दि.७.४.२०११ अन्वये घोषित केलेल्या Type-plan नुसार बांधकाम करण्यात यावे.

३) इमारत बांधकाम सुरु करण्यापूर्वी बांधकामासाठी आवश्यक असलेली जमीन विभागाच्या ताब्यात आणण्याची खात्री करण्यात यावी.

४) दोबळ स्वरूपात धरण्यात आलेल्या तरतुदीबाबत काम करतेवेळी विस्तृत अंदाजपत्रक करूनच काम हाती घ्यावे.

५) सादर वसतीगृहाच्या बांधकामाची प्रगती दर्शविणारी डिजीटल छायाचित्रे दर महिन्याच्या १० तारखे-पूर्वी tdcamp@gmail.com या Email Id वर शासनास दरमहा पाठविण्याची जबाबदारी अधिकृत अभियंता, धुळे व अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांची राहिल.

६) सादर बांधकामाचा खर्च मंजूर तरतुदीतून भागविण्यात यावा.

सादर शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. १०२, दिनांक ६.३.२०१२ अन्वये प्राप्त सहभागीनुसार आणि शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक-विअप्र- १००८/प्र.क्र.७७/२००८/ विनियम, दिनांक २५.७.२००९ मधील भाग पहिला, उपविभाग-पाच अनुक्रमांक-१ नियम १३४ अनुसार प्रशासकीय विभागांना प्रत्यर्पित केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सादर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करणारा आता असून त्याचा संगणक संकेतांक २०१२०३२६०७४०३१३१००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

विभाग
(डॉ. रामेश्वर साठे)
प्रधान सचिव

प्रति,

महालेखापाल (लेखापरिक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.
अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.
मुख्य अभियंता, नाशिक.
जिल्हाधिकारी, धुळे.
अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, धुळे, जि. धुळे.
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे, जि. धुळे.
जिल्हा कोषागार अधिकारी, धुळे.
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार, जि. नंदुरबार.
उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, धुळे, जि. धुळे.
सह सचिव/उप सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
आदिवासी विकास विभाग, (कार्यासन ६), मंत्रालय, मुंबई.
निवड नस्ती (का.१२)